edanta vedanta

Company Secretary & Compliance Officer

SELAN SELAN EXPLORATION TECHNOLOGY LIMITED SELAN

CIN: L74899DL1985PLC021445

Regd. Office: J-47/1, Shyam Vihar, Dindarpur, Najafgarh, New Delhi-110 043

E-mail: investors@selanoil.com; Tele Fax No.: 0124- 4200326

PARTICULARS (₹ in Lakhs)	Quarter Ended Mar 31, 2023 (Audited)	Quarter Ended Dec 31, 2022 (Unaudited)	Quarter Ended Mar 31, 2022 (Audited)	Year Ended Mar 31, 2023 (Audited)	Year Ended Mar 31, 2022 (Audited)
1. Total Income from Operations (net)	2,661	2,866	2,317	11,794	7,718
Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	535	761	302	3,085	993
 Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items) 	535	761	302	3,085	993
Total Comprehensive Income (after tax)	589	760	303	3,116	992
 Equity Share Capital (face value ₹10/-) 	1,520	1,520	1,520	1,520	1,520
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)				34,469	31,353
 Earnings Per Share (before & after extraordinary items) of ₹10/- each 					
Basic:	3.51	5.01	1.99	20.29	6.53
Diluted :	3.51	5.01	1.99	20.29	6.53

Notes:
The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the 584 (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial Results is available on the stock exchange website: www.steindic.com and owns. Annual Financial Results is available on the stock exchange website: www.steindic.com.

for SELAN EXPLORATION TECHNOLOGY LIMITED Suniti Kumar Bhat Chairman DIN : 08237399

www.selanoil.com KFINTECH



The South Indian Bank Ltd.

VEDANTA LIMITED

NOTICE OF BOARD MEETING Notice is hereby given that the meeting of the Board of Director's the Company is scheduled to be held on May 12, 2023 inter alia to consider and approve the Audited Financial Results for the Fourth Quarter and Year ended March 31, 2023. The intimation submitted to the Stock Exchange(s) with reference to the aforesaid is available on their website at

'IMPORTANT"

www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at www.vedantalimited.com

TRANSFER OF EQUITY SHARES OF THE SOUTH INDIAN BANK LIMITED TO THE INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

ice is the EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) dice is hereby published pursuant to the applicable provisions of the septer Education and Protection Fund Authority (Accounting, Audit aris effective from September 07, 2016 and subsequent amendments refor (the Rules). In rules amongst other matters contain provisions for transfer of unpaid manamed dividend to IEPF and transfer of shares in respect of which dend ternains unpaid or unclaimed for 7 consecutive years or more to 100, all the unrelative shares.

is EFF account.

ance, all the underlying shares in respect of which dividend are resimedipaid for consecutive 7 years for the year 2015-16 have to 1
simedipaid for consecutive 7 years for the year 2015-16 have to 1
simedipaid for consecutive 7 years for the year 2015-16 have to 1
serguired under the Rules, the Bank has informed the concern
areholdes through a specific communication at their addreglistered providing the details of unclaimed dividends for the
inserted to IEFF. Further, the statement containing the details
ame, address, folio number/Demail account number and number
areas due for transfer is made available in our websi
www.southindianbank.com under Investors Desk>- Shareholder
formation-List of Shareholder surf, transfer of underlined shares
be transferred to IEFF Account.

IEPF Shareholders are requested to verify the details of the shares lake to be transferred to the IEPF Account. The shareholders who have not claimed the dividends for the last seven years in respect of the Equity Shareholders held by when an advised to make claim for the dividends for the last seven years in respect of the Equity Shareholders held by the many advised to make claim for the dividends for the year 2015-16 onwards by writing to cur the claim for the dividends for the year 2015-16 onwards by writing to cur the claim for the dividends for the year 2015-16 onwards by writing to cur the claim for the complex of the complex of the claim for the complex of the claim for t

Form IEPF-5 to the Nodal Officer of the Company.

The concerned shareholders, holding shares in physical form and whose shares are aliable to be transferred to IEPF may note that the Companish and the shareholders, holding shares of the control o corporate action for transfer to the Dema daccount of the IEP-Authority. The shareholders may further not test, the details judicaded by the Company on its website should be regarded and shall be deeme debquale notice in respect of Issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Usukes. Please note that no claim shall be against the Company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to the IEPF.

For The South Indian Bank Ltd (JIMMY MATHEW) COMPANY SECRETAL lace: Thrissur ate: May 5, 2023

KEIN TECHNOLOGIES LIMITED

erly known as KFin Technologies Private Lir

CIN: L72400TG2017PLC117649

EXTRACT OF AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023

	×					(₹ in Million:
			Quarter ended		Year ended	
SI. No.	Particulars	March 31, 2023	December 31, 2022	March 31, 2022	March 31, 2023	March 31, 2022
		(Audited - Refer Note 5)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations	1,893.69	1,943.89	1,820.46	7,375.21	6,455.64
2	Net profit before tax (from ordinary activities)	760.60	714.99	722.79	2,582.18	2,040.00
3	Net profit before tax (after extraordinary activities)	760.60	714.99	722.79	2,582.18	2,040.00
4	Net profit after tax attributable to shareholders of the Company	570.15	533.76	508.58	1,957.36	1,485.49
5	Total Comprehensive Income attributable to shareholders of the Company	556.33	538.58	502.57	1,957.38	1,480.02
6	Paid-up equity share capital	1,692.29	1,675.69	1,675.69	1,692.29	1,675.69
7	Reserves (excluding "revaluation reserve")	7,009.93	5,691.47	4,767.74	7,009.93	4,767.74
8	Securities premium account	5,264.73	5005.94	5005.94	5,264.73	5005.94
9	Earnings' per equity share ('EPS') [face value of share: ₹ 10 each]*				7	
	Basic	3.38	3.19	3.23	11.66	9.44
	Diluted	3.32	3.15	3.21	11.52	9.36

*EPS is not annualized for the guarters

- The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standard 34 (Ind AS 34) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and are in compliance with the presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).

 The above is an extract of the detailed format of financial results fled with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly and year ended Financial Results (Standatione and Consolidates) are available on the websites of BSE Limited i.e. www.beindia.com, National Stock Exchange of India Limited i.e. www.beindia.com and the Company i.e. www.finethch.com.

 Financial results of the KFin Technologies Limited (standatione financial results)

 (¢ in Millions)

	(< iii willions)
Year	ended
March 31, 2023	March 31, 2022
(Audited)	(Audited)
	H

SI. No.	Particulars	March 31, 2023	December 31, 2022	March 31, 2022	March 31, 2023	March 31, 2022	
		(Audited - Refer Note 5)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from operations	1,839.15	1,874.11	1,763.99	7,134.90	6,336.26	
2	Net profit before tax (from ordinary activities)	767.63	715.61	737.63	2,594.10	2,076.30	
3	Net profit before tax (after extraordinary activities)	767.63	715.61	737.63	2,594.10	2,076.30	
4	Net profit after tax	569.89	533.38	529.51	1,962.53	1,530.14	

- Board of Directors at its meeting held on May 5, 2023. The statutory auditors have expressed an unmodified opi
- 5 The figures for the quarter ended March 31, 2023 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published unaudited year to date figures up to the third quarter of the current financial year, which were subject to limited review.

for KFin Technologies Limited

SD/-Sreekanth Nadella Managing Director and Chief Executive Officer DIN: 08659728 Place: Mumbai Date: May 05, 2023

WINDLAS BIOTECH LIMITED

(formerly known as Windlas Biotech Private Limited)

Registered Office: 40/1, Mohabewala Industrial Area, SBI Road, Dehradun-248110 (Uttarakhand), India Telephone No: 0135-6608000 | Email ID: cs@windlasbiotech.com | Website: www.windlasbiotech.com CIN: L74899UR2001PLC033407

Sr. No.	Particulars	(₹ in mill	Conso ions, except p	lidated per equity sh	are data)	(₹ in mill		lalone per equity sh	are data)
		For the Quar	ter ended on	For the Yea	ar ended on	For the Quar	rter ended on	For the Yea	ar ended on
		31st March, 2023 (Audited)	31st March, 2022 (Audited)	31st March, 2023 (Audited)	31st March, 2022 (Audited)	31st March, 2023 (Audited)	31st March, 2022 (Audited	31st March, 2023 (Audited)	31st March 2022 (Audited)
1	Revenue from Operations	1,407.13	1,221.31	5,130.83	4,659.30	1,407.13	1,221.31	5,130.83	4,659.30
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	150.41	136.56	570.39	455.65	150.45	141.00	570.57	460.37
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	150.41	136.56	570.39	455.65	150.45	141.00	570.57	460.37
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	114.44	147.88	426.26	380.89	114.48	152.33	426.44	385.61
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	113.82	148.68	424.43	379.03	113.83	153.21	424.88	383.81
6	Equity Share Capital	104.63	108.97	104.63	108.97	104.63	108.97	104.63	108.97
7	Reserves excluding revaluation reserves	-	-	3,918.08	3,838.81	-		3,922.02	3,842.29
8	Earnings Per Share (Face value of Rs 5/- per share)								
	1. Basic:	5.37	6.97	19.70	18.58	5.37	7.19	19.71	18.81
	2. Diluted:	5.37	6.97	19.70	18.58	5.37	7.19	19.71	18.81

- The Standalone and the consolidated financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meetings held on May 05, 2023. The figures for the quarter ended 31st March 2023 are the balancing figure between the audited figures in respect of the year ended 31st March 2023 and the published unaudited figures for the nine months ended 31st December 2022, which were subject to a limited review by the statutory
- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended as at Mar 31st, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and year ended as at March 31st, 2023 are available on the website of Stock Exchange(s) (www.beindia.com) and on the website of Company (www.windsabiotech.com).

For and on behalf of the board of directors of Windlas Biotech Limited

Hitesh Windlass Managing Director DIN: 02030941



S.J.S. ENTERPRISES LIMITED

Registered and Corporate Office: Sy No 28/P16 of Agra Village and Sy No 85/P6 of B.M Kaval Village, Kengeri Hobii, Bangalore 560 082, Kamataka, India Website: www.sjsindia.com | E-mail: compliance@sjsindia.com

NOTICE OF THE FIRST EXTRAORDINARY GENERAL MEETING OF FY 2023-24 AND E-VOTING INFORMATION

JOS2-34 (FGMT) of the members of d. 1.5. Enterprises Limited (Chemical Year)
Lesseday, 20th May 2012 and 4.3. Enterprises Limited (Chemical Year)
Lesseday, 20th May 2012 and 4.3. Enterprises Limited (Chemical Year)
Lesseday, 20th May 2012 and 4.3. Enterprises Limited (Chemical Year)
Lesseday, 20th May 2012 and 2014 a

SI.No	Description of Resolution	Type of Resolution
1.	Increase in Authorized Share Capital and Consequent Amendment to the Memorandum of Association of the Company	Ordinary Resolution
2.	Issuance of Equity Shares of the Company on Preferential Basis	Special Resolution
3.	To Increase in threshold of loans/ guarantees, providing	Special Resolution

To horease in threshold of loans/ guarantees, providing | Special Resolution of securities and making of inventments in securities under Section 166 of the Companies Act, 2013 | Incompliance with the Companies Act, 2013 | Individual Companies Act, 2013 | Indi

on he weekle of the RTA at <u>Item</u>, <u>Irrisational Institutes</u>, co. 17. The dispatch of Notice of the ECMhas been completed on Friday, Gebm, <u>Way.</u> 2023. Members whose email IDs are already registered with Ec Company RTADP, may follow the estructuriors for mome 4-Valling prior to ECM and at-Viroling during the ECML as the case may be, as provided in the ECML facilities. Between with have not registered their DPs for sending future communications including Notices etc. from the Company decronically. The email addresses can be registered with the DPs race between their for Freedring all communications including Notices etc. from the Company decronically. The email addresses can be registered with the DPs race be thanks are held in chronic form and with the RTA of the Company in case the shares are held in physical born. Upon accessful registeration of email. (Die help) and password for excluding all to be hand of the RTA of the Company in case the shares are held in physical born. Upon accessful registeration of email. (Die help) and password for excluding shall be handled to the RTA of the Company in case the shares are held in physical born. Upon accessful registeration of email. (Die help) and password for excluding shall be handled to the RTA of the Company in case the shares are held in physical born. Upon accessful registeration of email. (Die help) and password for form time to time, and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation. 45 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation. 45 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation. 45 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations. 45 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulation. 45 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) regulations and the results of the SEBI (Listing Obligations). The Reputation of the SEBI (Listing Obligations) and the Results of the SEBI (Listing Obligations) and th

- immed that. The business as set forth in the EGM Notice will be transacted through voting by electronic means in the form of remote a-Voting prior to EGM of uturing the EGM. The voting rights of member(s) shall be in proportion to their shares in the paid up equity share capital of the Company as on the cut-off data is. Tuesday, 23M May. 2022. A person whose man is excreded in the registed of members or in the register of beneficial comes maritarized by the depositories as on the cut-off data shall only be infected or members and the control of the company of the control of the contro
- entitled to vale through membe + Viving prior to ECMM+ Viving during the ECM. Any person who acquires shares of the Company and become member of the Company after sending the notice of the ECMI and holding shares as on cut-off date, may obtain the User ID and password by sending an entitle to the ECMI and holding shares as on cut-off date, may obtain the User ID and password by sending and entitle the ECMI and thought the sending their date (see ECMI and ECM
- The members will be provided with the facility for e-Voting during the EGM and those members participating at the EGM and who have not already cast their vote by remote e-Voting prior to the EGM, will be eligible to vote during the EGM.
- renote a Voltog prior to the ECM, will be eligible to volte during the ECM.

 The methers who have aces their volte by primite a Voltog prior to the ECM may also attend/perdicipate in the ECM through VCI CAVM, but stall not be eligible to volte again during the ECM.

 Detailed process and manner of remote a Voltog prior to ECM, a Voltog during the ECM and instructions for attending the ECM and instructions for attending the ECM and instructions for attending the ECM and instructions of attending the ECM and instructions.
- www.spillusi.dom.

 The Board of Directors of the Company has appointed Mr. Ananta R Deshpande (Membership No. FCS 11869). Practicing Company Secretary, as Scrutinizer to scrutinize the process for remote e-Voting prior to the EGM and e-Voting during the EGM in a fair and transparent manner.
- Execution and are and unansparent manner. The volting results shall be declared within two working days of the conclusion of the EGM and the same, along with the Consolidated Scrutinizer's Report, shall be placed on the website of the Company of two sjarridia, com and shall be communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited.
- Contact details for addressing evoling related queriesignevances, if any. Members may refer the Frequently Asked Questions (*FACs) and Insta Vote manual available at https://instavote.linkintime.co.in under help section or an e-mail to enodices@inkintime.co.in or Contact on: Tel 022-4918 6000, Insta Vote Support

Thabraz Hushain W Company Secretary & Compliance Officer

GO FASHION (INDIA) LIMITED

(formerly known as GO FASHION (INDIA) PRIVATE LIMITED)
CIN: 1.17291TN2010PLC077303
Registered Office: Sathak Center, 5th Floor, New No. 4, Old No. 144/2,
Nungambakkam High Road, Chennal, Tamil Nadu 600 034 GO COLORS!

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March 2023

SL			Quarter Ended		Year	ended
No.	Particulars	31-03-2023 (Unaudited)	31-12-2022 (Unaudited)	31-03-2022 (Unaudited)	31-03-2023 (Audited)	31-03-2022 (Audited)
1	Total Income from Operations	15,758.80	17,674.19	11,624.37	66,527.95	40,131.25
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	1,926.86	3,271.58	1,517.60	10,868.61	4,787.64
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	1,926.86	3,271.58	1,517.60	10,868.61	4,787.64
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	1,477.59	2,431.38	1,230.08	8,279.82	3,560.08
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,372.29	2,435.78	1,269.68	8,187.73	3,577.70
6	Paid-up Equity Share Capital (face value of Rs.10 each)	5,400.90	5,400.90	5,400.90	5,400.90	5,400.90
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)				46,644.02	38,439.85
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations):					
	1. Basic	2.74	4.50	2.28	15.33	6.74
	2. Diluted	2.74	4.50	2.28	15.33	6.74

The above is an extract of the detailed format of Quarterly and Year to Date ended audited Financial Results filed with the The above is a cause, or the chandle clinical to desire the above place in the cause of the caus

New Delhi

g root of may 60, 2004 For Go Fashion (India) Limited (formerly known as GO FASHION (INDIA) PRIVATE LIMITED) Prakash Kumar Saraogi Managing Director - DIN No: 00496255

-

financialer, epap.in

Place: Gurgaon Date: May 05, 2023









Place : Chennai Date : May 05, 2023

-00

edanta vedanta

वेदांता लिमिटेड

मंडळाच्या सभेची सूचना

ाद्वीरे सूचना देण्यात चेते की, कंपनीच्या संचालक मंडळाची समा ३१ मार्च, २०२३ रोजी संपतेल्या चौट्या तिमादी खार्चारिक्षित वित्तीच निष्कर्षांना इतर बाबीसह विचारात आणि मंजूर करण्यासाठी १२ मे, २०२३ रोजी घेण्यात वेणार आहे. परोक्त संदर्भातील स्टॉक एससर्चेजला दिलेली सूचना त्यांचे संकेतस्थळ <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia</u>

वेदांता लिमिटेड करिता

प्रेरणा हलवासिया कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

(a) pnb Housing

कब्जा सूचना (स्थावर मिळकती सा<u>ठी)</u>

हथीं, विभावधाकीकारीने पीएवबी हाजर्मिन काचनाना लि. ये प्रापिकृत अधिकारी दृषपुर विष्कुरिटपक्षेत्रन और किन्दुश्यन अधि काचनार्गाज्ञाल असेटम् अन्यये आणि सीटे और विष्कुरिटी ट्रेटोरट अस्टि, २००२ क्या विष्य ८(१) च्या अयुपानना आणि काम १३(१२) सहयाबना विष्कुरिटी ट्रेटोरट (इन्कोबीटी) रूपा, २००२ च्या विषय वर्षण प्राप्त अधिकारीय स्वाप्त काचन अस्टिक स्वाप्त काचनार्गालय स्वाप्त काचनार्गालय काचनार्गालय सिट्टाना वर्षणा

3f.	कर्न खाते क्र.	कर्जदार/सह कर्जदार	मागणी सूचनेची	श्रकवाकी रखम	करना पेतल्याची	गडाण मिलकतींचे वर्णन			
₹6.		/जामीनदार वांचे नाव	नारीख		तारीख				
	एनएचएल/केएलएन/ ०५२१/८८४१७२ ज्ञा.का. कल्याण	प्रभाकर आर पाटील	96.99.3033	ह. १६,१६,९८०.७६ (रुपये सोला साम्र शहाज्यम हमार नजने ऐंगी आणि पैसे शहाजर मात्र) १६.११.२०२२ रोजीस	,	फ्लॅट क्र. ०७, सी विंग, २ रा मजला, जीवनावध्य को-ऑप हाऊ सोसा, विकनपर जीवन लानिध्य सीएवएस ति., राव बाग तेन क्र. ४, कल्याच, डाणे एम एक ४२१३०१			
₹.	एसओयु/पीएनव्हीए ल/०७१९/७३०६४९ ज्ञा.का. पनयेल	नितीन श्रीक्रिप्णा पारकर	04.06.707?	 इ. ३०,९५,१५१,१९ (रुपये तीस लाख पंच्यान्त्रय हजार एक्से एकायज्ञ आणि पैसे एकोणीस मात्र) ०५.०८.१०२१ रोजीस 	०२.०५.२०२३ (प्रत्यक्ष)	फ्तंट क्र. २०१, २ रा मक्ता, एसईसी ५, साई मुप्रिम फि्ता, प्तांट क्र. १२१, सेस्टर ५, करंबाडे, पनवेस, रावगड (महा) ४१०२०६			
3.	एसओयु/केएलएन/० ७७९/६३५९४५ ज्ञा.का. कल्याण	साजिदाली जहिराली सप्यद्/ फाड़मिदाबाई सजिदाली सप्यद	P4.PP.7077	8. ३०,९५,४९९.८८ (रुपये तीस लाख पंच्यालाव हवार चारते नव्यालाव आणि पैसे अट्ठ्याऍशी मात्र) १६.११.२०२२ रोजीस	०३.०५.२०२३ (सांकेतिक)	६०८, ६, बिग बी, गोल्डन जिला, उस्ताबीत इमात ज्योग मंडूरी यावर ज्योग पारक स क्र. ८७/२/बी/१, ८७/२/डी आणि ८७/२/के/२, गाव सोनिया, बदलापूर ता अंबरनाथ, बि. ठाणे, ज्येल आरिस्ता, डाणे, महासाष्ट्र – ४२१५०३			

जाहिर नोटीस

नीकास कळावण्यात यत का, न पोटतुकडी व तुकडी ठाणे आ . सर्वे नं. २२७ (जुना) म्हणजेच न), हिस्सा नं. २, क्षेत्रफळ ४९ संप .. वेन), हिस्सा नं. २, क्षत्रप्य र्व नं. २२८ (जुना) म्हणजेच व्यव्या नं. १५, क्षेत्रफळ १ गरिन), हिस्सा नं. १, क्षेत्रफळ ६३० ची. गामचे प्रस्कार यांचे मालकीची असून रायां वासरीकारांस वर उल्लेखित मिळकतीचे र गयटल शोध घेण्यास सांगितले आहे. रय गेणाही व्यक्तीचा अथवा संस्थेचा कोण कारचा हक्क, अधिकार अथवा हित सत्स्यास रयांनी आपली हरकत / आसेप

PUBLIC NOTICE

Notes is hereby given that we are investigating the life of M. Amin Abul Mohammed Tharani in respect of the premises being Shop No. 26 admeasuring 290 square feet carpe area on the Ground Identification, No. A of the building named "Learn Co-operative Housing Society Ltd." Constituted on the Mohammed Tharan Constituted on policy and 2014 to 180 and ो. मोहम्मद अलीहुसेन अल-यामानी है त्यान को-ऑपरेटिव्ह हीसिंग सोसावटी लि., याचा पत्ता येथे मोतीशाह क्रॉस लेन, ायखळा, मुंबई ४०००२७ चे सभासद आणि ोसायटीच्या बिल्डिंगमधील फ्लॅट क्र. ४१८ धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन रता १३ फेब्रुवारी, २०२१ रोजीस निध सोसायटी सासायटा याद्वार सासायटा याद्वार सासायटा प्राथम प्राथम विश्व स्वाव कर्मा प्रतिक्र प्राथम व्याप सिकार स्वाव क्षेत्र व्याप्त कर्मा कर्मा क्ष्य क्ष्य क्ष्य आणि हिरसंबंधार्थ हरने क्ष्य क्ष्य क्षय क्ष्य क्ष्य

Andheri, Taluka – Andheri, Iying bein and situated at S.V. Road, Andhe (West), Mumbai – 400058 within th Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburba together with Five fully paid up share

Society Limited.
Any person or persons having any righshare, title, interest, benefit or deman or any claim by way of inheritanoi succession, bequest, sale, exchangerrangement, gift, lease, licenss enancy, mortgage, charge, lien, trus maintenance, easement, partnership in maintenance, easement, partnership is hereby called upon to send claim's in writing together with documentary proof thereof to the undersigned at the address mentioned below within dayres of the publication of this public notice, falling which any such claim or interest shall be deemed to have beer waived for all intents and purposes. Advocate Naresh Pai भवत सभासरण्या रोजर्स आणि हिससंघरण्या हताराणास काही रात्रे/आसेच सोसायरीत प्राप्त केरो तर, सोसायरीय्या उपविधीतीत तत्रुद्धिमार प्राप्त सोसायरीय कार्यात्री केरात सोसायरीय्या नार्यात्री आस्त्र हो निर्देशणात्रीय सोसायरीय कार्यात्र हो निर्देशणात्रीय सोसायरीय कार्यात्र हो निर्देशणात्रीय सोसायरीय कार्यात्र हो निर्देशणात्रीय सामार्थ्या तार्यथ्याप्त काराय्यां निर्देश समार्थिया तार्यथ्याप्त काराय्यां निर्देश Advocate Naresh Pai

सभासदाच्या शेअर्स

सुला वाईनयार्डस लिमिटेड

नॉदणीकृत कार्यालयाचा पता: 901, सोलारिस वन, एन एस फडके म् अंधेरी (पू), मुंबई 40069, महाराष्ट्र, भारत दूरबनी: 022–6128 0606/607 ईमेल: info@sulawines.com

साजावपनः धाउपभग्नागायण्यनः धाउपभग्नागायण्यनः । १ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी आणि तिमाहीसाठीच्या एकत्रित आर्थिक रेणामांच्या सारांशाचे परिशिष्ट

वशक्तीच्या मुंबई आवृत्त्यांमध्ये में 04,2023 रोजी प्रकाशित झालेल्या वरील सारांशामधील ति समभाग उत्पन्नाव्यतिरिक्तचे नमूद केलेले आकडे मिलीयन्समध्ये/लाखांमध्ये असे वाचले

मधील माहिती में 04,2023 रोजी प्रकाशित झालेल्या माहितीला पुरक आहे आ ।। परिशि वर नमूद केलेले बदल **नवशक्तीच्या मुंबई आवृ**ष्यां**मध्ये** में 04,2023 रोजी प्रकाशित झालेल 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या वर्षासाठी आणि तिमाहीसाठीच्या एकत्रित आर्थिक परिणामांच

ॲमिएबल लॉजिस्टिक्स (इंडिया) लिमिटेड

(पूर्वी ऑमिएबल लॉजिस्टिक्स (इंडिया) प्रायक्टेट लिमिटेड अशी ज्ञात) सीआयएन : एल६३०९०एमएब२००२पीएससी१३८०७८ नो. कार्यो. ३२२, डी विंग, नीलकंठ विद्वनेस पार्क, किरोल व्हिलेज, बस डेपो जवळ,

विद्याविहार (पश्चिम), मुंबई ४०००८६ संपर्क : ०२२-४९६९००५२ ई-मेल : investors@amiabl वेबसाईट : www.amiablelogistics.com

विशेष सर्वसाधारण सभा आणि दूरस्थ ई-मतदानाची सूचना

पेबसाईट, www.amiabelogistics.com

'विशेष सर्वसामाण सभा आणि दृश्य ई-मनदानाची सूचना

पूचना यद्दी रोणाव को बी आणिवल तार्विदिश्या (विश्वा) तिरिदेश्या समावांची विशेष
सर्वसामाण सभा आणि दृश्य ई-मनदानाची सूचना

पूचना यद्दी रोणाव को बी आणिवल तार्विदिश्या (विश्वा) तिरिदेश्या समावांची विशेष
सर्वसामाण सभा ('बीओवल') के विभोणाव्या पूचने वसू फेलीन बम्बाल्य सम्मावांची

किंदीओवल सर्वा प्राम्मावांची का स्थाप किंदीओवल' भा में का स्थाप स्थाप किंदीओवल' भा में कुछ अधिक स्थाप स्थाप किंदीओवल स्थाप स्थाप के स्थाप के स्थाप स्थाप के स्थाप स्थाप किंदीओवल स्थाप स्थाप स्थाप हे स्थाप स्थाप के स्थाप स्थाप स्थाप स्थाप स्थाप के स्थाप स्थाप के स्थाप स्थाप के स्थाप स्थाप स्थाप के स्थाप स्

Muthoot Homefin

मुथुट होमफिन (इंडिया) लि.

कञ्जा सूचना (जोडपत्र IV सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८(१) नुसार)

न्या विकास किता विकास के प्रति होता है। इस स्वाप्त के प्रति होता है। इस स्वाप्त है। इस होता है। इस होता है। इस अवस्थानिक अंग्रेस होता है। इस होता है। इस होता है। इस होता है। विकास है। इस होता है। इस होता है। इस होता है। अवस्थानिक अंग्रेस होता है। इस है। इस होता है। इ

बन्न वानस्य प्रतित् । सन्तर्भः क्षांत्रम् १८०३ । स्वत्यः क्षांत्रम् अस्तरम् १९ स्था स्वतः स्वतः क्षांत्रम् १९ अस्य स्वतः १९ १९ १९ । १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९ १९	अ. इह.	कर्जदार, सह-कर्जदारांचे नाव/कर्ज खाते क्र./ शाखा	तारण मत्तेचा संक्षिप्त तपशील	मागणी सूचनेची तारीख आणि एकूण थकवाकी रक्तम (रु.)	कञ्जा येतल्याची तारीख
माजवादार्थ संविक्ता रणेका माजवादार स.ज. ०५/(१/की, स्तेनस्य संदिर जवक, पास्ती, क. १३,२,६५) (०५वे वारा साव्य कंड-०-०-३-१५५५) पूर्व के १९८५ १९५१ १९५१ । व्यक्ति स्वत्य संविक्त के १९८५ १९६९ । व. अलग मानवी देखकों अलाइस इ. ६५२, दिख्याती, सा. पुरागह, वि. ११-तोच-२१ क. १५,२००३५/ - वे ०२,२००	٩.	जयश्री नामदेव पाटिल/	ता. करवीर, कोल्हापुर, कोल्हापुर, महाराष्ट्र	(रूपये आठ लाख एकोणचाळीस हजार	मे ०२, २०२३
वर्षा अरुग देकळे/ कोल्हापुर-४१६२०९. (रुपये सतरा लाख वीस हजार सातशे	₹.	गायकवाड/ संगिता गणेश गायकवाड	स.क्र. ५४/१/बी, ज्ञानेश्वर मंदिर जवळ, धायरी, पिन: ४११०४१.	रू. १२,२५,३५३/ - (रूपये बारा लाख पंचवीस हजार तीनेश त्रेपन मात्र)	मे ०२, २०२३
	œ.	वर्षा अरुग देकळे/		(रूपये सतरा लाख वीस हजार सातशे	मे ०२, २०२३

विकाण : मे ०६, २०२३ दिनांक : आरओएम



जीएस महानगर को-ऑप.बँक लि. (शेड्यूल्ड बँक)

प्रशासकीय कार्यालय :-तळमजला, हिरामणी सुपर मार्केट बिल्डींग,डॉ.बी.ए. रोड, लालबाग, मुंबई-400012. फोन नं. - (022) 68860826 /68860837. Email - recovery@ mahanagarbank.com

जाहीर ताबा नोटीस

(दि सेकयुरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीयल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सिकयुरिटी इन्टरेस्ट ऑक्ट 2002 अन्वये) म जनवेस आणि निम्नेलिखत कर्जदार व जामिनदारांस सदर जाहीर ताबा नोटीसीने कव्वविण्यात येते की,ज्या अर्थी जीएस महानगर को ऑप बँव पणा जन्मसञ्जाल मन्मातास्य प्रकार प्रकार का जानकार स्वर जाएर वा माजना करने कर वा का अवशास माना र प्रकार करने कर है, मुंद (बिक्कुट के ग्रा संस्थे वे विक्रित अधिकारी स्वरूप प्राप्त झालेल्या अधिकारनुसार मी खाती नमुद केलेल्या क्रियांचा नमुद केले रक्कम नमुद केलेल्या तारखेस व त्या तारखेणसुन पुढीत व्याज व इतर खर्जाची रक्कम, मागणी नोटीस मिळाल्याणसुन 80 दिवसांचे आत भरणेन कळिवेले होते. कर्जवार (सेक्युरिटायझेशन ॲक्ट कलम २ (फ) अन्वये) यांनी उपरोक्त नोटीस प्रमाणे मागणी केलेली रक्कम मुदतीत भरणेकामी कसु केला आहे. त्या अर्थी कर्जवार , जामिनवार व तमाम जनतेस कळविण्यात येते की खाली सही करणार यांनी वरील परिशिण्टात नमृद केलेल्य कतीचा उपरोक्त कायद्याचे कलम 13 (4) नियमाअन्वये **दि. 02/05/2023** रोजी **प्रत्यक्ष ताबा** घेतला असून पुढील कारवाई सुरू केलेली आहे

ЭТ.	कर्जदाराचे नाव	शाखा	मालमत्तेचा तपशिल	डीमांड	तावा	वसुलपात्र खकम व
死 .		व कर्ज		नोटीस	दिनांक	त्यावरील व्याज
		क्रमांक		दिनांक		
1	मे. होरायझन फिशरिज	कुलाबा	फ्लॅट नं. १ , क्षेत्र ५०६ चौ. फुट,तळ मजला ,	01/01/2019	02/05/2023	₹5.2,22,31,602/-
	प्रा.ति., (संचालक :-	EMIHYP	गिरीधर निवास, कॅडस्ट्रल सर्वे नं. 498,	13(4)	प्रत्यक्ष	(रुपये दोन कोटी
	1. श्री.विजय राधू वाबळे,	/51	लॅकटान सर्वे नं.1/9571 चा भाग, कलेक्टर		ताबा	बावीस लाख
	2. सौ.शांता राधू वाबळे	ODCC/	नवीन नं.16666, एस.बी.एस.रोड,			एकतीस हजार
	3. सौ. लिना दिनकर राव)	100105	कुलाबा, मुंबई-400005			सहाशे दोन मात्र -
	जामिनदारः-		3, 3.4			दि.30.09.2018
	1. सौ. लिना दिनकर राव,					अखेर व पढ़ील
	2.श्री.विवेक विजय सुर्वे,					व्याज. इतर खर्च)
	3. सौ. शांताबाई राधू वाबळे,					व्याज, इतर खच)
	4.श्री.विजय राधू वाबळे,					
	 श्री.उद्दव किसन वराळ, 					
	6. श्री.विजय आर. सुर्वे					
_						

स्तर कडोवामी वर नमूद केंब्रत्या मात्मासता बैकेकड़े त्याच्या कडोसावो प्राह्मणख करून तारण दिलेच्या आहेत. स्वब विशेषतः कडोवा क्रामिन्यार व नामा कनतेस कडावियाज्य वेदी की, वरीत परिष्णादा नमूढ केल्या मिककतीबाबत कीलीड़ कोणाशीह कोण्यारिक क्र तबदीलीचा / इस्त्रांतरणाचा करार / व्यवहार करा नये आणि कोणीही तसा व्यवहार केल्यास तो बैकेच्या संपूर्ण कर्जाची व्याजासह परतके ल्याशिवाय बेंकेवर व सदर मिळकतीवर बंधनकारक राहणार नाही याची तमाम जनतेने दखल घ्यावी.

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बैंक लिमिटेड, तळ मजला, समोर, अंथेरी पूर्व, मुंबई- ४०००९३

जिल्हा-चौ.फूट लाव युआरएल लिंक- (URL Link-www.disposalhub.com) में. <mark>नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट रि</mark>टीसी यांना **दि. में २९, २०२३** रोजी **संध्याकाळी ५.००** वाजापेपूर्वी एकूण थक्बाकी आणि पुढील व्याजासा

दिनांक : 06/05/2023 ठिकाणः मुंबई

कर्जदाराचे/सह. कर्जदाराचे/ हमीरदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक (ब्री)

(बा) श्री अशोक पी पटेल कर्जदाराचे), श्रीमती जयश्री अशोक पटेल (सह कर्जदाराचे)/ कर्ज खाते क्रमांक

LBTNE00004896666/ LBTNE00004931745

प्री नरेंद्र कुमार देवेंद्र मिश्रा (श्रीमती प्रिया नरेंद्र मिश्रा (सह कर्जदाराये) कर्ज खाते क्र.= LBMUM00004408228

दिनांक : मे ०६, २०२३ ठिकाण : मुंबई

श्रीमती मयुरी प्रशांत चंदनशिवे (कर्जदाराचे) आणि श्री प्रशांत चंदनशि (सह–कर्जदाराचे) कर्ज खाते क्रमांकः LBNMU00002421692

सहा *।-*अधिकृत अधिकारी जीएस महानगर को-ऑप.बँक लि.(शेड्युल्ड बँक

(회)

₹ ३४,६७,२६५/ (दि. में

.१,४७,८७८/ (दि. मे

र८,९८,०३४/ (दि. में ०५, २०२३ पर्यंत)

टिड या ई-ि

(सी)

(सी) फलेंट क्र. ३०२, तिसरा मजला, बी विंग, चंद्रेश निकेतन बी सी ढी सीएचएस लिमिटेड, लोदा हेवन, करुयाण शिल रोड, डॉबिवर्ली पूर्व, महाराष्ट्र, डाणे- ४२१२०४, मोजमापित क्षेत्र ४९५ चीरसे पूर्ट बिल्ट अप

दुकान नं.३− तळमजला, मैत्री आर्केड सी एघ एस एल सेक्ट क्र.२०, प्लॉट क्र.१२ आणि १३, विले कामोठे, ता− पनवेल, जि.– रायगड, नवी मुंबई, महाराष्ट्र– ४१०२०९, मोजमापित ३२.०४८ चौरस मीटर चर्ट्स आणि ११.९२५ चौ.मी. लॉक्ट एरि

फ्लॅट नं. ००४, तळमजला, बी विंग, कार्तिकेय एन्क्लेव्ह, गाव-रीस, सब्हें क्रमांक- १२३, हिसा क्रमांक ८, ता. खलपूर, जिल्हा- रायगड, खोपोली- ४१०२०३. मोजमापित क्षेत्र ६२८

माजनावादीक परिविद्यामाने विश्वेत करणाव रहेतुः. पराच्या बांनिवरानी बाता तकना (ईस्पांडी) आवशीआवशीआवशीआव वैक तिनिदेद, तेवात ३-५, ७४ टेक्नो पार्क, तीच्या गेट क्रमांक ०२ त्वानेत ४०००६३ परिवर्टत हैं जाते हैं होता है (क्रांटी) (क्रांटीन ईस्पांडी) है. वे ६५, ६०५३ ते ती लेक्याकारी ७४.०० वांकीपूर्वी मादद करती जाति वार १९९४ में प्रतिकृतिक प्रतिकृतिक क्रिक्ट के स्विद्यास्थित के स्वतंत्र के त्यानेत काल क्रिक्ट के स्वतंत्र करता स्वतंत्र स्वतंत्

PUBLIC NOTICE

to the society for issuance or outplicate. Share certificate for the same. The Society hereby invites claims o objections (in Writing) for issuance o duplicate share certificate within the period of 15 (fifteen) days from the publication of this notice. If no claims / objections are received during this period the society shall be free to issue duplicate share certificate.

सर्व तमाम जनतेस या सूचनेद्वारे असे कळविण्यात येते की, प्रस्तावित 'पटेल नगर सी पर्यविजय आणि हवामान बहत विभाग, महत्त्व, महाराष्ट्र प्राथमानसङ्ग मंद्री पत्र का पत्रशामप्र (गण्य / एमआपएस / १८५३ ८./ २०२२, दिनाक: १९/०४/२०३, तेशी दिणात आली और, पर्यविज्य मंद्री पत्राच्या प्रती महाराष्ट्र प्रयूण निरंत्रण मंद्रित पात्राच्या प्रती महाराष्ट्र प्रयूण निरंत्रण मंद्रित प्राथमा शासन यांच्याक उत्पाद्य आहेत आणि http://parivesh.nic.in यांसीकारथळावर देखील पाहता वेर्ते स्ति ... मै. पेबल पार्क डेंद्रलपार्स एसएस्टा संज्ञा चस्त्र तिकार संज्ञ और मान्यत्र, संजा चस्त्र तिकार संज्ञा वेर्स्य, तिकार संज्ञा वेर्स्य,

जाहीर सूचना

माम जनतेस या सूचनेद्वारे ग्यात येते की, प्रस्तावित 'प्लुटो । पार्कचे'. बांधकाम. प्लॉट क्र. ७ भिक्रमेल पार्कने, प्रशासन पुरानी-अस्त्र क्रिकृत्से पार्कने, प्रिक्त कर आणि ७ अ. आयिकेया जैजारित, तुर्मे रेल्डे ध्यानकाजत्व, अमिलेशसुर सेंद्र, तुमै, नवी मुंबई, महराष्ट्र ह्या फरकप्पासाठी विकासक में, पुरानीनम मिक्रियं सांख्युलस्य प्र. (ठ. यांना पर्यादाय आणि ह्यामान बदल विभान, मानावन, महराष्ट्र ह्या सांस्ताकहुर मंजूरी पत्र क एसआया/ एमएया (पपाआपस्त्र) रद्धारुप्त, २०२२, दिलांकः २००१/२०२३ और विभाग आली आई. पर्यादाय मंजूरी पत्रांच्या प्रसी प्रसादाष्ट्र प्रयूचा पिनेशाम मंज्यः वाध्यावके उपलब्ध आहेत भारतिहुँ अपूर्वण निवनिष्य निकार्ण, वाट्याब उपलब्ध आहेत आ http://parivesh.nic.in या संकेतस्थळाट देखील पाहता येतील. **सही/-**

सही/-मे. प्लुटोनियम बिझनेस सोल्युशन्स प्रा. लि. प्लॉट क्र. ७, ठाणे-बेलापूर रोड, तुर्थे, नवी मुंबई – ४००७०३. महाराष्ट्र.

जाहीर नोटीस

धिल श्रीमती मेरी रिंदवाल डिस्टुआ वांनी । माहितीयरून ही जाहीर नोटीस देत आहे झे अधित खातील नमूट निवासी मिळकत डिक्ट श्री. सबेस्टियन एस. डिस्टुआ वावरून स्वतः नोव हस्तांदीर करीत सदर श्री. सबेस्टियन एस. डिस्टुआ वांचे /०४/१९९० रोजी निधन झाले आहे.

आपती हरकत १४ दिवसाच्या आत पुराव्य सादर करावी, अन्यथा सदरहु दावे माझे अहि वंधनकारक राहणार नाहीत. **मिळकतीचा तपशिल** हम नं. १८, पहिला मजला, बिल्डिंग नं. ८० आरटी, नामदेव कोळी मार्ग, आगरवाडा, सायन पूर्व, मुंबई-४०००२२.

NOTICE OF LOST SHARE CERTIFICATES

सही/-

सन्मा. सचिव

TWITE UP LUST SHARE CERTIFICATES
tice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity
ares of (Acrysil Limited) Company have been lost / misplaced and the
der(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to the Company
ssue duplicate Share Certificate(s).

to issue duplicated Share Certificate(s).

Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the san with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue deplicate certificate(s) to the aforess applicants without any further intimation.

ACRYSIL LIMITED: A 702, 71th floor, Kanakia Wall Street, Chakala, Andhe Kurfa Road, Andhen (East), Mamtha-400 033 (India)

Sr No.	Folio No	Name Of Shareholders	Distinctive No	Certificate No	Oty Shares			
1	H 000292	Hasmukh Hingu	23201 to 23300	23603	100			
2	H 000292		156701 to 156800	23063	100			
Dated: - 04/05/2023 Thursday Hasmukh Hingu								

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर, मुंबई खंडपीठ कंपनी योजना अर्ज क्र. २०८ सन २०२२ मधील

कंपनी योजना याचिका क्र. २९ सन २०२३

कंपनी अधिनियम, २०१३ (१८ सन २०१३ च्या प्रकरणात;

ते २३२आणि वेळोवेळी प्रचलित त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या प्रकरणात;

जााण (१) इसेंसिया टेक्नॉलॉजिस इंडिया प्रायव्हेट (१) इस्तिस्या ट्रस्तालाचा काठ्या प्रायण्डट लिमिटेड, (२) ग्राफेन सेमिकंडकटर सर्लिसेस प्रायल्हेट लिमिटेड आणि (३) सीस्टार लॅब्स प्रायल्हेट लिमिटेड हस्तांतरक कंपन्या सह एल अँण्ड टी टेक्नॉलॉजी सर्ल्हिसेस लिमिटेड, हस्तांतरिती कंपनीच्या एकत्रिकरणाच्या

वायान्यः इसेंसिया टेक्नॉलॉजिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, २०१३ अंतर्गत स्थापित कंपनी, जिच् आजान्त्र, २०२१ जागा स्थापत कथना, काची सीआवएन क्र. यु७४१४०एमएब२०११पीटीसी३७८८०२ आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे एल ॲण्ड टी हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४००००१.

प्रफेन सेमिकंडक्टर सर्व्हिसेस प्रायब्हेट लिमिटेड, कंपनी अधिनिया, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी, जिचा सीआयपत्र क. गु७४६० एमएब२०१३मीटीसी३७८८०४ आणि विचे नोंटणीकृत कार्यालय आहे एल अंग्ड टी हाऊस, बंतार्ड इस्टेट, पुंबई- ४००००१.

बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४००००१. ..तिसरी याचिकाकर्ता/हस्तांतरक कंपनी

ासिसी याधिक एल ऑण्ड टी टेक्नॉलॉगी सर्व्हिसेस विमिटेड, कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापित कंपनी, जिचा सीआयएन क्र. यु७२९००एमएच२०१रपीटीसी२३२६९ आणि विश्वे मॉटण्डिक क्रावित्व आहे एल ऑण्ड टी हाऊस, बंलाई इस्टेट, मुंबई- ४००००१

...चौथी याचिकाकर्ता/हस्तांतरिती कंपनी

सार्वा स्वार कुल क्यानारण अंदार कर कर है। उसके सार्वा स्वार स्वार सुरुद्ध, सुर्व - १००००० । ... चीची याचिकावार्ता / हरतांतांतिस कंपनी याचिकावार्ता / हरतांतांतिस कंपनी याचिकावार्ता / हरतांतांतिस कंपनी स्वार प्रमुद्ध । स्वार प्य

बॉम्बे समाचार मार्ग लगत, फोर्ट, मुंबई-४००००१. फोन क्र. २२-२२६७ ०२०३-०७, फॅब्स क्र. २२-२२९९ ०२९३

सार्वर नोटी सीहर सर्व जनसे व कळविष्णांत यह नोटी सीहर सर्व जनसे कळविष्णांत यह ने क्षा गाव गोव उत्तम् आहेद (थ.). ता. व कि ठाणे योवा प्रेस प्रतिक प्रतिक स्थान प्रतिक प्रतिक प्रतिक स्थान से प्रतिक प्रतिक स्थान से प्रतिक से प्रतिक

महल. **चर्डा ॲड. तॉसन मिस्टन मुनीस,** शॉप नं. ६, पहिला मजला, अमिना मॉजल, उत्तन नाका, भाईंदर (प.), ठाणे -४०११०६, ठिकाण : उत्तन ता. ०६/०५/२०२३

जाहिर नोटीस या नोटिसीद्वारे सर्व जनतेस कळविण्या

यो नाहसाद्वार तय जनतास कळावण्यात येते की, गाव मौजे मुर्घा, (भाईदर पश्चिम) तालुका व जिल्हा ठाणे, येथील मिळकती ज्यांचा १) जुना सर्वे नंबर २१, नवीन सर्वे नंबर २६, हिस्स नंबर ७, क्षेत्र २५०, चौ. मी. २) जुना सर्वे नंबर ४०, नवीन सर्वे नंबर ६८, हिस्सा नंबर ९, क्षेत्र ६८०, चौ. मी. तसेच गाव मौजे मोर्वा, (भाईंदर तसच गाव माज मावा, (माइद पश्चिम) तालुका व जिल्हा ठाणे, येथील मिठकत जिचा ३) जुना सर्वे नंबर १३२, नवीन सर्वे नंबर २४, हिस्सा नंबर ५, क्षेत्र ३१६०, चौ. मी. असून माझ्या अशिलांनी श्रीमती गंगाबाई मद्दन पारील थी विजय मोरेशर म्हाने पाटाल, त्रा. विजय मारश्वर म्हात्र, सतीश बाळकृष्ण भोईर व इतर, यांची सदर मिळकतीतील गाव मौजे मुर्धा, (भाईदर पश्चिम) तालुका व जिल्हा ठाणे, १) जुना सर्वे नंबर २१, नवीन सर्वे नंबर २६, हिस्सा नंबर ७, क्षेत्र २५०, चौ. मी. पैकी अविभाज्य हिस्सा क्षेत्र २०८.३३ चौ. मी., २) जुना सर्वे क्षत्र ४०८.२२ चा. मा., ४) जुना सव नंबर ४०, नवीन सर्वे नंबर ६८, हिस्सा नंबर ९, क्षेत्र ६८०, ची. मी. पैकी अविभाज्य हिस्सा क्षेत्र ५६६.६६ ची. मी., गाव मौजे मोर्वा, (भाईंदर पश्चिम) तालुका व जिल्हा ठाणे, ३) जुना सर्वे नंबर १३२, नवीन सर्वे नंबर ३४, हिस्सा नंबर ५, क्षेत्र ३१६०, चौ. मी. पैकी अविभाज्य हिस्सा क्षेत्र २६३३.३३ चौ. मी., म्हणजेच ५/६ हिस्सा एकूण अविभाज्य क्षेत्र ३४०८.३२ चौ. मी. खरेदी करण्याचे ठरविले आहे. तरी सदर मिळकतीवर कुणाही व्यक्तीचा किंवा संस्थेचा ु कोणत्याही प्रकारचा हक, अधिका किंवा हितसंबंध असल्यास सदरह नोटिस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत सर्व पुराव्यानिशी लेखी खालील पत्त्यावर कळवावे, अन्यथ तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून व्यवहार पूर्णे केला जाईल याची नोंद संबंधितांनी घ्यावी.

दिनांक : ०५/०५/२०२३ अँड. हरेश शं. शेडेकर सी २०१, शालिनी कॉम्प्लेक्स, दिपक हॉस्पिटल रोड,

मीरा रोड (पूर्व), ठाणे-४०११०८ ई-मेल

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

TWO IS here by type to the General Public that, my Client MRS, DOGDO HOMI DOCTOR states the her based on 15 Mrs.

DOCTOR states that her braisand 13 Mrs.

HOME PESTONAL DOCTOR pellify with her HOME PESTONAL DOCTOR were believed pellif with the HOME PESTONAL DOCTOR were believed by the Home Pestonal Pestonal Pestonal Vision and Home Pestonal Pestonal Pestonal Vision and Home Pestonal P MR, PHEROZE PESTONI DOCTOR, who unmarried deal relates on 3049-2011, leaving behind him, a) MRS. SHERNAZ DAPA METHING MERISTORIA SING PRINCE PROPERTY OF THE P under Class I Legal Hera, as per bie Indian Succession AE, Turlem 7 geler state lett. her Husbend another Junit Owerfs MR. 1997 (1997) (199

Corporate, Bank / Financial Insulusion, ... have any claim, right, title, share & interest in respect of above said Flat against Late.
MR, HOMI PESTONJI DOCTOR and Late
2) MR. PHEROZE PESTONJI DOCTOR i Same, PriedVize Festional Tock respect of Fally properly byway of Inherit Possession, Partition Deed, Mainter Basement, Release Deed, Sale I Agreement for Sale, Gift, Lease, Mortgage, Charges, Iien, attachme otherwise howsoever any must contaundersigned with documentary evisupporting such daim's within 15 days for date of publication of this notice, failing

सहा/-मे. मनिलाल खेर अंबालाल ॲण्ड कं. याचिकाकर्त्या कंपन्यांकरिता वकील, एमकेए चेंबर्स, ब्रिटीश हॉटिल लेन,

(mka manilal kher ambalal & co.

िमाम .(६) वे स्वयुक्तिक रहा। पर्याचन के विकल्पालमा कीम प्रधानिकाल कोम्पूर के प्रशास किया है। उस प्रशास किया है। किया पर्याचन के विकला किये सुरमा स्था दोना अभी विभिन्न कर्मान आमि व्यक्तिकाल कंपून केंद्र पर्याचन के अभी किया है। किया पर्याचन क्षान क्षान क्षान के स्थान क्षान क्

(네)

(एफ)

₹ .000/-

For & On Behalf of Silver Isle C.H.S.L. Date : 6th May, 2023. Sd/ Place : Mumbai Hon. Secretary

एच. एस. लि. या पुनर्विकास प्रकल्पाचे बांधकाम, सीटीएस क. १०८४, कांदिवली (पश्चिम), मुंबई ह्या प्रकल्पासाठी विकासक मे 'पेबल पार्क डेव्हलपर एलएलपी', यांना पर्यावरण आणि हवामान बदल विभाग

-पुश्चरमाटा नक्त्यात आहं आहे. ता कोजाती किंवा सर्व बीली स्थिकारणे किंवा नाकारणेया अधिकार प्राधिकृत अधिकायांकडे राखीव आहे. विक्रीच्या विस्तृत कर्ती व अर्टीकरिता कृपया Koomlapks प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड